

अन्वेषण, चौकशी किंवा फौजदारी गुन्हयाबाबतचा  
खटला प्रलंबित असलेल्या निलंबित शासकीय  
सेवकांच्या प्रकरणी न्यायालयाने दोषमुक्त  
केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत...

**महाराष्ट्र शासन**  
**सामान्य प्रशासन विभाग**  
**शासन निर्णय, क्रमांक निप्रआ -११०८/प्र.क्र.३२/०८/११-अ**  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२,  
दिनांक :- ५ डिसेंबर, २००८

- वाचा :- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीडीआर-१३९३/  
प्र.क्र.७२/११-अ, दिनांक १४ डिसेंबर, १९९५.  
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीडीआर-१३९६/  
प्र.क्र. २२/११-अ, दिनांक १४ जून, १९९६.  
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीडीआर-१३९६/  
प्र.क्र.६/०६/११-अ, दि. २० जुलै २००६.  
४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीडीआर-१३०७/  
प्र.क्र.३/०७/११-अ, दि. १८ ऑक्टोबर, २००७  
५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.निप्रआ-२००८/प्र.क्र.३/  
०८/११अ, दिनांक १४ मार्च, २००८

**शासन निर्णय :-**

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक २० जुलै, २००६ मधील परिच्छेद २ (ड) मध्ये "गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशा प्रकरणी शासकीय सेवकास या गुन्हयातून दोषमुक्त करण्यात आले असेल, अशा शासकीय सेवकाविरुद्ध अपील, पुनर्विलोकन अथवा पुनररक्षण दाखल करण्यात आले असले तरी त्यास निलंबनाधीन ठेवण्यात येऊ नये. कारण संबंधित सेवक दोषी असल्याची धारणा त्याच्या दोषमुक्तीमुळे शिल्लक रहात नाही", अशी तरतुद आहे. तथापि सदर शासन निर्णयातील परिच्छेद २ मधील अ ते ई येथील वर्गीकृत प्रकरणे आस्थापना मंडळ क्रमांक-१ (आता निलंबन आढावा समिती) समोर सादर करावीत. अशा सूचना असल्याने निलंबन आढावा समितीची शिफारस व शासनाची औपचारिक मान्यता प्राप्त झाल्याखेरीज अशा अधिकान्यांना प्रत्यक्ष पुनःस्थापित करण्यात येत नाही. गट 'ब' अराजपत्रित, गट 'क' व गट 'ड' संवर्गातील कर्मचान्यांबाबतही आढावा / पुनःस्थापनेपूर्वी संदर्भाधीन शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत होती.

२. आता असा निर्णय घेण्यात येत आहे की, फौजदारी खटल्याच्या अनुषंगाने निलंबित केलेल्या शासकीय सेवकास त्या फौजदारी खटल्यातून न्यायालयाने दोषमुक्त केले असेल अशा प्रकरणातील संबंधित शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना स्वतंत्र आढावा न घेता न्यायनिर्णयाच्याआधारे संबंधित शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांनी शासन सेवेत पुनःस्थापित करण्याची कार्यवाही करावी. ज्या फौजदारी प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त करूनही शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांनी वरिष्ठ न्यायालयात

अपील दाखल केले असेल त्या प्रकरणातही संबंधित शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना त्या अपीलावर न्यायालयात होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून संबंधित शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांनी शासन सेवेत पुनःस्थापित करण्याची कार्यवाही करण्यास हरकत राहणार नाही. अशी प्रकरणे निलंबन आढावा समितीसमोर सादर करण्याची आवश्यकता असणार नाही. ही तरतूद गट 'ब' अराजपत्रित, गट 'क' व गट 'ड' संवर्गातील कर्मचाऱ्यांनाही लागू राहील.

तथापि, ज्या प्रकरणी एखादया शासकीय अधिकारी / कर्मचा-यावर एकापेक्षा जास्त फौजदारी गुन्हे दाखल असतील व एका गुन्ह्यातून सदर शासकीय अधिकारी / कर्मचा-यास दोषमुक्त करण्यात आले असेल तरी अन्य फौजदारी गुन्ह्या प्रकरणी कार्यवाही चालू असल्यास अशा शासकीय अधिकारी / कर्मचा-यांच्या बाबतीत शासन निर्णय दिनांक १४ डिसेंबर, १९९५, दिनांक १४ जून, १९९६, दिनांक २० जुलै, २००६, दिनांक १८ ऑक्टोबर, २००७ व दिनांक १४ मार्च, २००८ मधील तरतूदीनुसार निलंबनाचा आढावा घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईट वर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००८१२०५१२२१५१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
( प्र.ल.पाठक )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालाचे प्रधान सचिव,  
मुख्यमंत्राचे प्रधान सचिव  
उपमुख्यमंत्री यांचे सचिव,  
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक,  
अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग,  
शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,  
महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई  
\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई  
\*सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई  
\*सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई  
\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई  
\*सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग/कार्यालय प्रमुख  
सामान्य प्रशासन विभागातील सर्व प्रशासकीय कार्यालये  
सामान्य प्रशासन विभागातील कार्यासने,  
निवडनस्ती

\*पत्राने